

ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर
विविध संवर्गातील पदे निर्माण करण्यास
मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक:- ठामपा-२११६/प्र.क्र.३१ (अ)/नवि-२३

मंत्रालय (मुख्य इमारत), ४ था मजला,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई-३२.

दिनांक:- १९ सप्टेंबर, २०१९

वाचा:-

- १) ठाणे महानगरपालिका महासभा ठराव क्र. १५४, दि. २०.०७.२०१६
- २) आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांचे पत्र क्र.ठामपा/आयुक्त/उप आ (मु.)/१२१८,
दि.०१.१०.२०१६.
- ३) अति.आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांचे पत्र क्र.अ.शा.क्र. ठामपा/अति.आयुक्त (२)/३७३,
दि.१६.०८.२०१८
- ४) आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांचे पत्र क्र.ठामपा/कार्मिक/आयुक्त/१११९/४८६३,
दि.०३.१२.२०१८

प्रस्तावना:-

ठाणे महानगरपालिकेची स्थापना दि.०१.१०.१९८२ रोजी झाली असून, सदर महानगरपालिका ही “ब” वर्ग महानगरपालिका आहे. सद्यःस्थितीत महानगरपालिकेचे ९ प्रभाग असून, एकूण क्षेत्रफळ १४७ चौ.कि.मी. एवढे आहे. सन-२०११ च्या जनगणनेनुसार ठाणे महानगरपालिकेची लोकसंख्या १८.४१ लाख इतकी असून, तरंगती लोकसंख्या २४ लाख इतकी आहे.

२. ठाणे महानगरपालिकेची सातत्याने वाढणारी लोकसंख्या, त्यामुळे पायाभूत सुविधांवर पडणारा ताण, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची सक्षमपणे अंमलबजावणी करणे, लोककल्याणकारी व पारदर्शी कामकाजाची नागरिकांकडून होणारी वाढती मागणी व त्या अनुषंगाने वाढलेले प्रशासकीय कामकाज करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत अधिकारी/कर्मचारी वर्ग अपुरा पडत असल्याने, नवीन पदांची निर्मिती करणे आवश्यक आहे. सबब, ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नवीन पदे निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांनी संदर्भीय क्र. ४, दि.०३.१२.२०१८ च्या पत्रान्वये सादर केलेल्या नवीन पद मंजूरीच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सादर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट-“अ” मध्ये नमुद केल्यानुसार एकूण ६८२ पदे नव्याने निर्माण करण्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम-५१ (४) नुसार शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. राज्यातील इतर महानगरपालिकांच्या पदनामाशी सुसंगती असण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे महानगरपालिकेतील काही पदांच्या नावात बदल करण्यात येत असून याबाबतचा तपशील परिशिष्ट-“ब” मध्ये दर्शविण्यात आला आहे. तसेच काही पदांच्या अन्य संवर्गातील समावेशनाबाबतचा तपशील परिशिष्ट-“क” मध्ये दर्शविण्यात आलेला आहे. त्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

३. ठाणे महानगरपालिकेसाठी यापुर्वी विविध शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेल्या पदांमधील परिशिष्ट “ड” मध्ये नमूद ४४१ पदे व्यपगत करण्यात येत आहेत.

४. ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनवेरील पदे पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून निर्माण करण्यात येत आहे:-

(१) सादर शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टातील पदे महानगरपालिकेच्या आस्थापना खर्चाची टक्केवारी लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार भरण्यात यावीत.

(२) ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनवेर मंजूर केलेल्या पदसंख्येपेक्षा अधिक अधिकारी/कर्मचारी सध्या कार्यरत असतील तर, असे अधिकारी/कर्मचारी सेवेत असेपर्यंत किंवा पदोन्नत होईपर्यंत सादर पदे अस्तित्वात राहतील, तदनंतर अशी पदे आपोआप व्यपगत होतील.

(३) महानगरपालिकेच्या ज्या सेवा बाह्य स्रोतांद्वारे (Out Sourcing) करणे शक्य व आवश्यक आहे, अशा सेवा बाह्य स्रोतांद्वारे (Out Sourcing) करण्यात याव्यात.

५. आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांनी परिच्छेद क्र.४ मधील अटी व शर्तीचे पालन करून पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक २०१९०९१९१३०५५८२५२५ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**Shankar
Trambak Jadhav**

Digitally signed by Shankar Trambak Jadhav
DN: CN = Shankar Trambak Jadhav, C = IN,
S = Maharashtra, O = Government Of
Maharashtra, OU = Urban Development
Department
Date: 2019.09.19 18:21:33 +05'30'

(शंकर जाधव)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

सोबत:- परिशिष्ट-“अ” ते परिशिष्ट-“ड”

प्रति,

- १) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) विभागीय आयुक्त, कोकण विभाग, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
- ३) जिल्हाधिकारी, ठाणे.
- ४) महापौर, ठाणे महानगरपालिका, जि.ठाणे.
- ५) आयुक्त, ठाणे महानगरपालिका, जि.ठाणे.
- ६) प्रधान सचिव (नवि-२) यांचे स्वीय सहायक.
- ७) कार्यासन अधिकारी (नवि-१४/नवि-२७), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) निवड नस्ती (नवि-२३).

परिशिष्ट-"अ"

ठाणे महानगरपालिका
(नवीन पदनिर्मितीचा तपशील)

अ.क्र.	पदनाम	वेतन बँड (रु.)	ग्रेड पे (रु.)	मंजूर पदे	नव निर्मित पदे	एकूण पदे
१.	उप आयुक्त	१५६००-३९१००	६९००	६	४	१०
२.	कार्यकारी अभियंता (स्थापत्य)	१५६००-३९१००	५८००	१५	१९	३४
३.	कार्यकारी अभियंता (यांत्रिकी/ऑटो)	१५६००-३९१००	५८००	२	२	४
४.	उप संचालक, नगररचना	१५६००-३९१००	७६००	०	१	१
५.	सहाय्यक संचालक, नगररचना	१५६००-३९१००	६६००	१	१	२
६.	नगर रचनाकार	१५६००-३९१००	५४००	०	४	४
७.	सहाय्यक आयुक्त	९३००-३४८००	५४००	१४	४	१८
८.	महिला व बाल विकास अधिकारी	९३००-३४८००	४४००	०	१	१
९.	कार्यालयीन अधिक्षक	९३००-३४८००	४८००	२४	२७	५१
१०.	उप अभियंता (स्थापत्य)	९३००-३४८००	५४००	४६	१९	६५
११.	उच्चश्रेणी लघुलेखक	९३००-३४८००	४८००	१	१	२
१२.	उद्यान निरीक्षक	९३००-३४८००	४८००	१	६	७
१३.	सहाय्यक नगर रचनाकार	९३००-३४८००	४८००	०	७	७
१४.	लेखा अधिकारी	९३००-३४८००	४४००	०	१	१
१५.	विभागीय अग्निशमन अधिकारी	९३००-३४८००	४४००	३	९	१२
१६.	उद्यान तपासणीस/वृक्ष विशारद	९३००-३४८००	४४००	४	१३	१७
१७.	हार्डवेअर इंजिनअर	९३००-३४८००	४४००	०	१	१
१८.	सॉफ्टवेअर इंजिनअर	९३००-३४८००	४४००	०	१	१
१९.	नेटवर्क इंजिनअर	९३००-३४८००	४४००	०	१	१
२०.	उप आपत्ती व्यवस्थापन अधिकारी	९३००-३४८००	५४००	०	१	१
२१.	उप मुख्य सुरक्षा अधिकारी	९३००-३४८००	४४००	०	२	२
२२.	कनिष्ठ अभियंता-१ (स्थापत्य)	९३००-३४८००	४४००	९८	२८	१२६

२३.	कनिष्ठ अभियंता-१ (यांत्रिकी/ऑटो)	९३००-३४८००	४४००	८	१०	१८
२४.	कनिष्ठ अभियंता-१ (विद्युत)	९३००-३४८००	४४००	१०	१	११
२५.	कनिष्ठ अभियंता-२ (स्थापत्य)	९३००-३४८००	४३००	५१	१७	६८
२६.	अग्निशमन केंद्र अधिकारी	९३००-३४८००	४३००	११	१०	२१
२७.	सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी	९३००-३४८००	४२००	२०	३६	५६
२८.	अग्निशमन प्रणेता (Leading Fireman)	५२००-२०२००	३०००	३९	३१	७०
२९.	चालक यंत्रचालक	५२००-२०२००	२९००	४५	१७९	२२४
३०.	अग्निशामक (Fireman)	५२००-२०२००	२५००	२१५	२३५	४५०
३१.	स्वच्छता निरीक्षक	५२००-२०२००	३५००	२६	१०	३६
एकूण				६४०	६८२	१३२२

परिशिष्ट-"ब"
ठाणे महानगरपालिका
(पदनाम बदल)

अ.क्र.	सध्याचे पदनाम	सध्याची वेतनश्रेणी	नवीन पदनाम	नवीन वेतनश्रेणी
१.	विभागीय अधिकारी	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४४००/-	विभागीय अग्निशमन अधिकारी	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४४००/-
२.	स्थानक अधिकारी	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४३००/-	अग्निशमन केंद्र अधिकारी	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४३००/-
३.	उप स्थानक अधिकारी	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४२००/-	सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४२००/-
४.	तांडेल / लिडींग फायरमन	रु.५२००-२०२००, ग्रेड पे रु.३०००/-	लिडींग फायरमन/अग्निशमन प्रणेता	रु.५२००-२०२००, ग्रेड पे रु.३०००/-
५.	वाहनचालक-फायरबिग्रेड	रु.५२००-२०२००, ग्रेड पे रु.२९००/-	चालक-यंत्रचालक	रु.५२००-२०२००, ग्रेड पे रु.२९००/-
६.	“अ” वर्ग लिपीक	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४२००/-	वरीष्ठ लिपीक	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४२००/-
७.	सब इंजिनियर (कनिष्ठ अभियंता)	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४४००/-	कनिष्ठ अभियंता-१	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४४००/-
८.	कनिष्ठ अभियंता (पर्यवेक्षक/ सुपरवायझर)	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४३००/-	कनिष्ठ अभियंता-२	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४३००/-
९.	उद्यान तपासणीस वृक्षविशारद	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४४००/- रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४४००/-	उद्यान तपासणीस / वृक्ष विशारद	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४४००/-
१०.	उप संचालक (नगर रचना)	रु.१५६००-३९१०० ग्रेड पे रु.६६००/-	उप संचालक (नगर रचना)	रु.१५६००-३९१०० ग्रेड पे रु.७६००/-
११.	नगररचनाकार	रु.१५६००-३९१०० ग्रेड पे रु.६६००/-	नगररचनाकार	रु.१५६००-३९१०० ग्रेड पे रु.५४००/-
१२.	सहाय्यक नगररचनाकार	रु.१५६००-३९१०० ग्रेड पे रु.५४००/-	सहाय्यक नगररचनाकार	रु.१५६००-३९१०० ग्रेड पे रु.४८००/-

परिशिष्ट-"क"
ठाणे महानगरपालिका
(समायोजन)

अ.क्र.	सध्याचे मंजूर पद	सध्याची वेतनश्रेणी	समायोजित केलेल्या संवर्गाचे (पदाचे) नाव	वेतनश्रेणी
१.	कर निर्धारक व संकलक (१ पद)	रु.१५६००-३९१००, ग्रेड पे रु.६९००/-	उप आयुक्त	रु.१५६००-३९१००, ग्रेड पे रु.६९००/-
२.	कार्यालयीन उपअधिक्षक	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४४००/-	कार्यालयीन उपअधिक्षक	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४४००/-
	उप खाते प्रमुख	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४३००/-		
३.	अ-वर्ग लिपीक (अ) (पदे रिक्त)	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४२००/-	वरिष्ठ लिपिक <ul style="list-style-type: none"> अ वर्ग लिपीकाची १२ पदे वरीष्ठ लिपीक (लेखा) संवर्ग समायोजित करुन अ वर्ग लिपीकाची ५ पदे वरीष्ठ लिपीक (लेखा परिक्षण) संवर्ग समायोजित करुन 	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४२००/-
४.	लिपीक (११५ पदे रिक्त)	रु.५२००-२०२००, ग्रेड पे रु.३५००/-	लिपिक <ul style="list-style-type: none"> लिपीक पदांपैकी रिक्त २ पदे (लेखापरिक्षण) संवर्गात समायोजित करुन रिक्त ५० पदे (लेखा) संवर्गात वर्ग 	रु.५२००-२०२००, ग्रेड पे रु.३५००/-
५.	उप मुख्य लेखा परीक्षक		<ul style="list-style-type: none"> कार्यालयीन उप अधिक्षक या संवर्गातून रिक्त १ पद समायोजन करुन 	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४८००/-
६.	उप खाते प्रमुख / वरीष्ठ लेखा परीक्षक	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४३००/-	लेखापरीक्षक <ul style="list-style-type: none"> कार्यालयीन उप अधिक्षक या संवर्गातून रिक्त ३ पदे समायोजन करुन 	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४४००/-
७.	अ-वर्ग लिपीक (दुय्यम लेखा परीक्षक) वर्ग-३	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४२००/-	वरिष्ठ लिपिक (लेखा परीक्षण) <ul style="list-style-type: none"> अ वर्ग लिपीक संवर्गातून ५ रिक्त पदे समायोजन करुन 	रु.९३००-३४८००, ग्रेड पे रु.४२००/-
८.	लिपीक	रु.५२००-२०२००, ग्रेड पे रु.३५००/-	लिपिक (लेखा परीक्षण) <ul style="list-style-type: none"> लिपीक संवर्गातून २६ रिक्त पदे समायोजन करुन 	रु.५२००-२०२००, ग्रेड पे रु.३५००/-

परिशिष्ट-"ड"
ठाणे महानगरपालिका
(व्यपगत पदे)

वर्ग	पदनाम	संख्या
वर्ग -२	मुख्य अन्न निरीक्षक	१
	लेखापाल (शिक्षण विभाग)	१
	एकूण	२
वर्ग -३	इलेक्ट्रीक सुपरवायझर	१
	लोकशिक्षण अधिकारी	१
	नियंत्रण यंत्रचालक	१
	अन्न निरीक्षक	८
	नॉन क्वाॅलिफाईड कनिष्ठ अभियंता	१
	लायसन्स इन्स्पेक्टर	१
	स्टोअर असिस्टंट	१
	सिनिअर वायरमन	२
	मेकॅनिक	१
	उपस्थानक अधिकारी नॉनक्वाॅलिफाईड	४
	हेल्थ व्हिजीटर्स	१०
	देवीमुद्रक	४
	ड्राफ्ट्समन कम ट्रेसर	१
	ए.सी.ऑपरेटर	२
	मेस्त्री (पाणीपुरवठा व मलनिःसारण)	५
	सहाय्यक मेकॅनिक	४
	सव्हीस ऑपरेटर	१
	टिन मेकर	२
	संस्कार केंद्र अधिकारी	१
	वेल्डर	२
	अॅटो इलेक्ट्रीशियन	२
	सायक्लोस्टाईल मशिन ऑपरेटर	१
	लोहार	२
	असि.फिल्ट.प्लॅट ऑपरेटर	५
	फिटर- वर्कशॉप	६
	मिटर मेकॅनिक	२५
	खाजिनदार	१
	क वर्ग लिपिक	१९
	सहा.स्टेज ऑपरेटर	१
	रंगारी	६
जे.सी.बी. ऑपरेटर	३	

वर्ग	पदनाम	संख्या
	आचारी	३
	गोठेवाला	१
	सिनिअर लाईटचेकर	२
	व्हल्कनायझर	१
	सहा.इलेक्ट्रीशियन	३
	सर्कल इन्स्पेक्टर	१
	टिन स्मिथ	१
	सहा.को.ऑर्डिनेटर	१
	सहा.परिचारिका	१
	चौकीदार (पाणीपुरवठा व मलनिःसारण)	१२
	एकूण	१५०
वर्ग - ४	प्लंबर कम फिटर	६
	द्वार रक्षक	८
	सहा.वायरमन	१
	शिपाई कम फिटर	१
	असि.गोठेवाला	३
	हलालखोर	१
	सहा.सर्व्हिस ऑपरेटर	२
	असि.व्हल्कनायझर	२
	असि.वेल्डर	१
	क्लिनर	५
	कनिष्ठ सहाय्यक (हिशेब तपासणीस)	१
	कुली	१९
	हेल्पर	९५
	स्वच्छक (पाणीपुरवठा व मलनिःसारण)	७
	चौकीदार	१
	निवडश्रेणी शिपाई	६१
	मुकादम (उद्यान)	६
	मुकादम (पाणी पुरवठा व मलनिःसारण)	१
	हवालदार	१
	सुतार	१५
	हेड मुकादम (सा.बां.)	५
	हेड मुकादम (उद्यान)	१
	मजूर (पाणीपुरवठा व मलनिःसारण)	३१
गवंडी	१५	
एकूण	२८९	
एकूण		४४१
